

वसई विरार शहर महानगरपालिका  
भांडार विभाग

कलम ४ (१) ब १

भांडार विभाग

१. भांडार विभागीय कार्ये व कर्तव्ये यांचा तपशिल

१. कार्यालयाचे नाव :- भांडार विभाग

२. पत्ता :- वसई-विरार शहर महानगरपालिका

३. कार्यालय प्रमुख :- मा. उप आयुक्त भांडार

४. विभागाचे ध्येय व धोरण :- मनपाच्या मुख्यालय व ९ प्रभाग समिती कार्यालय यांचे दैनंदिन कामाकाज सुरळीत करण्याकरीता कार्यालयीन स्टेशनरी, विविध दफतराचे नमुने छपाई, फर्निचर, सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम व्यवस्थापन.

५. कामाचे विस्तृत स्वरूप :- मुख्यालय व ९ प्रभाग समिती, मुख्यालयास सलग्न असलेल्या (म.बा.क, बांधकाम, अग्निशमन वैगरे) इ. विभागांना आवश्यक व मागणी प्रमाणे स्टेशनरी छपाई, स्टेशनरी साहित्य, कार्यालयीन फर्निचर पुरवठा करणे तसेच मनपाचे सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे व्यवस्थापन.

अ.क्र	कामाचे स्वरूप
१	मुख्यालय व ९ प्रभाग समिती, मुख्यालयासलग्न असलेल्या (म.बा.क, बांधकाम, अग्निशमन वैगरे) इ. विभागांना आवश्यक व मागणी प्रमाणे स्टेशनरी छपाई, स्टेशनरी साहित्य, कार्यालयीन फर्निचर पुरवठा करणे तसेच मनपाचे सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमाचे व्यवस्थापन.

६. रचना

आयुक्त

अतिरिक्त आयुक्त

उप आयुक्त

अधिक्षक

लिपीक टंकलेखक

शिपाई

७. अधिकारी व कर्मचारी यांचा संपर्क तपशिल.

अ.क्र	नाव	पदनाम	फोन	विस्तार	फॅक्स
१	विजय पाटील	अधिक्षक	२५२५१०५	२३३	
२	रुपेश घरत	वरिष्ठ लिपीक	२५२५१०५	२३३	
३	शैलेश घाटाळ	लिपीक	२५२५१०५	२३३	
४	प्रिती संखे	लिपीक (टेका)	२५२५१०५	२३३	
५	जयेश घरत	लिपीक (टेका)	२५२५१०५	२३३	
६	स्मित पाटील	शिपाई	२५२५१०५	२३३	
७	संदीप घरत	सफाई कामगार	२५२५१०५	२३३	
८	रणजीतभाई ठाकरडा	मजूर (टेका)	२५२५१०५	२३३	

कलम ४ (१) ब २ नमुना अ

अधिकारी व कर्मचारी यांचो कर्तव्ये व अधिकार

अ.क्र	अधिकारी/ कर्मचारी	कर्तव्ये/जबाबदारी
१	उप आयुक्त	खरेदी प्रक्रिया पार पाडणे व विभागातील कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे
२	अधिक्षक	खरेदी प्रक्रिये संदर्भात आवश्यक लागणाऱ्या निविदा, संविदा नस्ती तयार करणे, मंजूरी घेणे.
३	वरिष्ठ लिपीक	खरेदी प्रक्रिये संदर्भात आवश्यक लागणाऱ्या निविदा, संविदा नस्ती तयार करणे, मंजूरी घेणे, ९ प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या मागणी प्रमाणे टिपणी, कार्यादेश तयार करणे.
४	लिपीक	दुरध्वनी / भ्रमणध्वनी देयके तयार करणे, आलेल्या साहित्याचे नोंदणी करणे, देयके आवक करणे, देयके तयार करणे व त्याचा पाठपुरावा करणे.
५	लिपीक टंकलेखक (ठेका)	आवश्यकतेप्रमाणे संगणकावर टिपणी / प्रस्ताव / आदेश / ठराव इ. तयार करणे
६	शिपाई	आलेल्या मालाची मोजदाद करून साहित्य व्यवस्थीत ठेवणे, वाटप करणे / सभाकामकाज ध्वनीक्षेपक यंत्रणा सांभाळणे.
७	सफाई कामगार	भांडारातून साहित्य ने-आण करणे तसेच सभाकामकाज मध्ये चहापान वाटप करणे.
८	मजूर (ठेका)	भांडारातून साहित्य ने-आण करणे तसेच सभाकामकाज मध्ये चहापान वाटप करणे.

कलम ४ (१) ब ३

कार्यालयीन निर्णय प्रक्रियेतील कार्यपध्दती, पर्यवेक्षण व जबाबदारी पध्दत

अ.क्र	कामाचे नाव/ स्वरूप	जबाबदार अधिकारी/कर्मचारी
१	खरेदी प्रक्रिया पार पाडणे व विभागातील कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे	उप आयुक्त
२	खरेदी प्रक्रिये संदर्भात आवश्यक लागणाऱ्या निविदा, संविदा नस्ती तयार करणे, मंजूरी घेणे.	अधिक्षक
३	खरेदी प्रक्रिये संदर्भात आवश्यक लागणाऱ्या निविदा, संविदा नस्ती तयार करणे, मंजूरी घेणे, ९ प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या मागणी प्रमाणे टिपणी, कार्यादेश तयार करणे.	वरिष्ठ लिपीक
४	दुरध्वनी / भ्रमणध्वनी देयके तयार करणे, आलेल्या साहित्याचे नोंदणी घेणे	लिपीक
५	आवश्यकतेप्रमाणे संगणकावर टिपणी / प्रस्ताव / आदेश / ठराव इ. तयार करणे	लिपीक टंकलेखक (ठेका)
६	आलेल्या मालाची मोजदाद करून साहित्य व्यवस्थीत ठेवणे, वाटप करणे / सभाकामकाज ध्वनीक्षेपक यंत्रणा सांभाळणे.	शिपाई
७	भांडारातून साहित्य ने-आण करणे तसेच सभाकामकाज मध्ये चहापान वाटप करणे.	मजूर

कलम ४ (१) ब ४

मा. महासभा, मा. स्थायी सभा, मा. आयुक्त, मा. अतिरीक्त आयुक्त, मा. उपायुक्त, यांनी कार्ये व कर्तव्ये मुदतीत पूर्ण करणे.

कलम ४ (१) ब ५ नमुना (अ)

भांडार विभाग यांच्या कार्याशी संबंधित नियम / अधिनियम

अ.क्र	अधिसूचनाचा मसुदा नियमात धरून दर्शविलेली विषय	शासन निर्णय क्र. व त्याची तारीख	अभिप्राय (असल्यास)
१	महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम	१९४९	
२	उद्योग उर्जा व कामगार विभाग	१/१२/२०१६	

कलम ४ (१) ब ५ नमुना (क)

भांडार विभाग यांच्या कार्याशी संबंधित परीपत्रके

अ.क्र	शासन पत्रकानुसार दिलेले विषय	परीपत्रक क्र. व त्याची तारीख	अभिप्राय (असल्यास)
१	महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम	१९४९	
२	उद्योग उर्जा व कामगार विभाग	१/१२/२०१६	

कलम ४ (१) ब ५ नमुना (ड)

भांडार विभाग यांच्या कार्याशी संबंधित कार्यालयीन आदेश / धोरणात्मक परीपत्रके

अ.क्र	कार्यालयीन आदेशात दर्शविलेला विषय	कार्यालयीन आदेश क्र. व त्याची तारीख	अभिप्राय (असल्यास)
१	कार्यालयीन कामकाजात मराठी भाषेचा वापर करणेबाबत.	वविशम/साप्र/३१०/१८-१९ दि. ०८/०१/२०१९	

कलम ४ (१) ब ६

वसई विरार शहर महानगरपालिका येथील नवघर माणिकपूर विभागातील कार्यालयातील दस्तावेजांची वर्गवारी

अ.क्र	दस्तावेजाचा प्रकार - नस्ती, नोंदपुस्तक, इ.	सुरक्षित ठेवण्याचा कालावधी
१	नस्ती, नोंदपुस्तक, इ.	अ वर्ग - कायम स्वरुपी जतन करावयाची कागदपत्रे ब वर्ग - २५ वर्ष जतन करावयाची कागदपत्र क वर्ग - ५ वर्ष जतन करावयाची कागदपत्र ड वर्ग - फक्त १ वर्ष जतन करून नष्ट करावयाची कागदपत्रे

कलम ४ (१) ब ७

वसई विरार शहर महानगरपालिका येथील भांडार विभागातील परीणामकारक कामासाठी जनसामान्यांशी सल्ला मसलत करण्याची व्यवस्था

अ.क्र	सल्ला मसलतीचा विषय	कार्यप्रणालीचे विस्तृत वर्णन	कोणत्या अधिनियम/नियमा/परीपत्रकाद्वारे	पुनरावृत्ती काल
-	-	-	-	-

कलम ४ (१) ब ८

वसई विरार शहर महानगरपालिका येथील भांडार विभागातील कार्यालयातील समितीची यादी प्रकाशित करणे.

अ.क्र	समितीचे नाव	समितीचे सदस्य	समितीचे उद्दिष्ट	समितीचा अहवाल सादर केला का
१	-	-	-	-

कलम ४ (१) ब ९

अधिकारी व कर्मचारी यांची पगारासह इतर माहिती.

अ.क्र	नाव	पदनाम	पदसंवर्ग	पदग्रहण दिनांक	ढोबळ पगार
१	विजय पाटील	अधिक्षक	वर्ग - ३		
२	रुपेश घरत	वरिष्ठ लिपीक	वर्ग - ३		
३	शैलेश घरत	लिपीक	वर्ग - ३		
४	स्मित पाटील	शिपाई	वर्ग - ४		
५	संदीप घरत	सफाई कामगार	वर्ग - ४		

कलम ४ (१) ब १०

वसई विरार शहर महानगरपालिका येथील भांडार विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या वेतनाची विस्तृत माहिती

अ.क्र	वर्ग	पद	वेतन रुपरेषा	इतर अनुज्ञेय भत्ते		
				नियमित (महागाई भत्ता, घरभाडे भत्ता)	प्रसंगानुसार (प्रवास भत्ता)	विशेष (जसे प्रकल्प भत्ता, प्रशिक्षण भत्ता व इतर भत्ते)
१	वर्ग - ३	अधिक्षक	S-६	महागाई भत्ता ३१% घरभाडे भत्ता १८%		नियमानुसार
२	वर्ग - ३	लिपीक	S-६	महागाई भत्ता ३१% घरभाडे भत्ता १८%		नियमानुसार
३	वर्ग - ३	लिपीक	S-६	महागाई भत्ता ३१% घरभाडे भत्ता १८%		नियमानुसार
४	वर्ग - ४	शिपाई	S-६	महागाई भत्ता ३१% घरभाडे भत्ता १८%		नियमानुसार
५	वर्ग - ४	सफाई कामगार	S-६	महागाई भत्ता ३१% घरभाडे भत्ता १८%		नियमानुसार

कलम ४ (१) ब ११

वसई विरार शहर महानगरपालिका येथील भांडार विभाग कार्यालयाचे मंजूर अंदाजपत्रक व खर्चाचा तपशिल याची विस्तृत माहिती महसुली खर्च

अ.क्र	लेखाशिर्ष	तरतुद
१	सामान्य प्रशासन व वसूलीच्या खर्चा अंतर्गत स्टेशनरी छपाई	५,००,००,०००/-
२	सामान्य प्रशासन व वसूलीच्या खर्चा अंतर्गत स्टेशनरी खरेदी	५,००,००,०००/-
३	सामान्य प्रशासन कर्मचारी गणवेश व पावसाळी साहित्य	३०,००,०००/-
४	सामान्य प्रशासन फर्निचर / वॉटर कुलर इ.	२,००,००,०००/-
५	सामान्य प्रशासन अतिथ्य खर्च	२,००,००,०००/-
६	कार्यालय सामान्य प्रशासन दुरध्वनी खर्च	१०,००,०००/-
७	सामान्य प्रशासन दुरध्वनी संच दुरुस्ती खर्च	३,००,०००/-
८	सामान्य प्रशासन समूह भ्रमणध्वनी सेवा	६,००,०००/-
९	सामान्य प्रशासन स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन व इतर राष्ट्रीय दिन कार्यक्रम	५,००,००,०००/-
१०	सामान्य प्रशासन सत्कार व इतर समारंभ, व्यख्यानमाला वकृत्वस्पर्धा, ग्रंथ संमेलन, विद्यार्थी गुणगौरव, गणवंत शिक्षक सत्कार, व्यक्ती / संस्थासाठी महानगरपालिका भुषण पुरस्कार, महापौर चषक स्पर्धा व इतर सांस्कृतिक आणि क्रिडा कार्यक्रम	१०,००,००,०००/-
११	सा.प्र. फोटोग्राफी व व्हिडीओ चित्रिकरण	३५,००,०००/-

कलम ४ (१) ब १३

वसई विरार शहर महानगरपालिका येथील भांडार विभागातील कार्यालयीन अधिकारी व कर्मचाऱ्यांस कुठल्याही प्रकारच्या सवलती, परवाने व प्राधिकारपत्रे दिली जात नाही.

कलम ४ (१) ब १५

वसई विरार शहर महानगरपालिका येथील भांडार विभागातील कार्यालयीन उपलब्ध सुविधांचा तक्ता प्रकाशित करणे.

अ.क्र	सुविधेचा प्रकार	वेळ	कार्यपद्धती	ठिकाण	जबाबदार व्यक्ती/कर्मचारी	तक्रार निवारण
१	माहिती अधिकार २००५ अन्वये	दुपारी ३.०० ते ५.०० वा	माहिती पडताळणीबाबत बोलावणे	मुख्यालय विरार (पूर्व)	विजय पाटील अधिक्षक तथा जनमाहिती अधिकारी	होय

कलम ४ (१) ब १६

वसई विरार शहर महानगरपालिका येथील भांडार विभागातील कार्यालयीन शासकीय माहिती अधिकारी/सहाय्यक शासकीय माहिती अधिकारी/अपीलीय अधिकारी यांची विस्तृत माहिती माहिती अधिकारी

अ.क्र	नाव	पदनाम	RTI नुसार माहिती अधिकाऱ्यांचे अधिकार क्षेत्र	पत्ता व टेलिफोन नं.	अपीलीय अधिकारी
१	विजय पाटील	अधिक्षक	भांडार विभाग	२५२५१०५	श्री नानासाहेब कामठे उपायुक्त तथा प्रथम अपिलीय अधिकारी

अपीलीय अधिकारी

अ.क्र	नाव	पदनाम	RTI नुसार माहिती अधिकाऱ्यांचे अधिकार क्षेत्र	पत्ता व टेलिफोन नं.
१	श्री. नानासाहेब कामठे	उपायुक्त	भांडार विभाग	२५२५१०५

कलम ४ (१) ब १७

विहित करण्यात येईल अशी इतर माहिती - निरंक

विषय :- माहिती अधिकार अधिनियम २००५ चे कलम ४ (१) (ख) नुसार १ ते १७ मुद्द्यांची माहिती संकेत स्थळावर माहिती प्रकाशित करणे बाबत.

संदर्भ :- जा.क्र.व.वि.श.म./मा.त/७६/२३-२४ ,दि. २२/०६/२०२३ चे पत्र.

महोदय,

वरील संदर्भिय विषयान्वये आपणास कळविण्यात येते की, माहिती अधिकार अधिनियम २००५ चे कलम ४ (१) (ख) नुसार १ ते १७ मुद्द्यांची भांडार विभागाकडील माहिती विहित प्रपत्रात सोबत जोडून सादर करित आहे.



(विजय पाटील)  
अधिक्षक (भांडार)  
वसई-विरार शहर महानगरपालिका